

२८

अनुकंपा तत्त्वाबधि नियुक्ती-
अनुशोधार्थी गवे भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक: अक्टोबर-१००४/प्र.क्र. ५/२००३/आठ,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : २२ जानेवारी, २००३.

- संदर्भ:- (१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अक्टोबर-१०२३/२३३५/
प्र.क्र. १०/१३/आठ, दिनांक २६ ऑक्टोबर, १९९४.
(२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अक्टोबर-१०१३/२३३५/
प्र.क्र. १०/१३/आठ, दिनांक १२ ऑक्टोबर, १९९७.
(३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अक्टोबर-१०००/प्र.क्र. २०/
२०००/आठ, दिनांक २८ मार्च, २००१,
(४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: असंक-१००१/प्र.क्र. २९/२००१/
वित्तीय सुधारणा, दिनांक १० सप्टेंबर, २००१
(५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अक्टोबर-१००१/प्र.क्र. ५/
२००२/आठ, दिनांक ३० जुलै, २००२
(६) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: असंक-१००१/प्र.क्र. २९(भाग-३)/
२००२/वित्तीय सुधारणा, दिनांक ९ जानेवारी, २००३

शासन निर्णय

संदर्भाधीन क्रमांक: ४ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णय, दिनांक १० सप्टेंबर, २००१ च्या परिच्छेद ३.२ मधील तरतुदीच्या अनुषंगाने गट 'क' य 'ड' मधील मागासवर्णीय उमेदवारांची रिहित पदे अनुकंपा तत्त्वादरील नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी/सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील एकत्रित प्रतिक्षा सूचीतून भरण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक ५ येथील दिनांक ३० जुलै, २००२ च्या शासन निर्णयाच्चारे आदेशित करण्यात आलेले आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद ६ मधील खालील अट शासन निर्णयातून यगळण्यात येत आहे:-

* सदर अनुकंपा तत्वावर नियुक्त्या करण्यापूर्वी शासनाची मान्यता घेणे आवश्यक राहील. *

२. संदर्भाधीन दिनांक ३० जुलै, २००२ च्या आदेशातील वरील अट त्या आदेशातून यगळण्यात आल्यामुळे मागासवर्णीयांसाठी आरक्षित पदांकरिता प्राप्त होणाऱ्या मागणीपत्राचे संदर्भात जिल्हाधिकारी/सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारशी विचारात घेयून संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या मागासवर्णीय उमेदवारांना गट 'क' य 'ड' मधील पदांवर परस्पर नियुक्ती देण्यास प्रत्याय राहणार नाही. मात्र असे मागणीपत्र पाठविण्यापूर्वी संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांनी संदर्भाधीन क्रमांक ६ येथील वित्त विभागाच्या दिनांक ९ जानेवारी, २००३ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे अतिरिक्त संदर्भ कक्षाकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याबाबतचे "नाहरकत प्रसाणपत्र" प्राप्त करणे आवश्यक राहील.

३. सदर शासन निर्णय यित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक १/२००३, वि.सु., दिनांक ९ जानेवारी, २००३ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नाढाने,

प्रकाश लोखंडे
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजभवन मलबार हिल, मुंबई - ४०० ०३२.

मुख्य मंत्री यांचे सचिव.

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव.

सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक.

* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

* प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

* सचिव, महाराष्ट्र विभानपरिषद सचिवालय, मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा व हक्कदारी), मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र - १, (लेखा परीक्षा), मुंबई.

महालेखापाल महाराष्ट्र - २ (लेखा व हक्कदारी), नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र - २ (लेखा परीक्षा), नागपूर.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन, नवी मुंबई.

सर्व विभागीय आयुक्त.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

पोलीस आयुक्त, मुंबई,

गृह विभाग (पोल- ५ ब) (पोल- ५ अ)

सर्व जिल्हाधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सामान्य प्रशासन विभाग / कार्यासन १२ व १४-अ.

सर्व मंत्रालयीन विभाग (सामान्य प्राशासन विभाग धरून)

निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती.

* पत्राने

एच - 1048(6,000 - १ - 02)